

Date: 15<sup>th</sup> July, 2023

To  
BSE Limited  
Corporate Relationship Department  
P.J. Towers, Dalal Street,  
Fort, Mumbai- 400 001

Scrip Code: BSE-**542670**

Dear Sir / Ma'am,

**Sub: Newspaper Advertisement publication-of Standalone and Consolidated Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March 2023.**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Standalone and Consolidated Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March 2023.

The advertisements were published in English and Marathi newspapers on 15<sup>th</sup> July, 2023.

1. Free Press Journal – English
2. Navshakti – Marathi


The advertisement copies are also being made available in the Company's website, at [www.artemiselectricals.com](http://www.artemiselectricals.com)

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Artemis Electricals and Projects Limited**

  
**Shiv Kumar Singh**

**Whole Time Director and Chief Financial Officer**  
DIN 07203370



## ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED

(Formerly Known as Artemis Electricals Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

**Regd. Office :** Artemis Complex, Gala No. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane - 401208.

Phone : 022 - 35722456 / 79635174 • E. : [contact@artemiselectricals.com](mailto:contact@artemiselectricals.com) • Web site : [www.artemiselectricals.com](http://www.artemiselectricals.com)

**TENDER NOTICE**  
Sealed Tenders/Offerers are invited from resourceful Builders/Developers for Proposed Redevelopment of the Society - ANUBHAV CHS Ltd. (Regn. No. BOM/WP/HSG/TC/2815/87) CTS No. 804, Mamlatdar Wadi Road No. 5, Malad (W), Mumbai-400064, details of the Property are as hereunder :-  
Plot Area as per Property Card is 343 Sq.Mtrs. & Net Plot Area - 315.64Sq.Mt. (As per Sanctioned Plan of Existing Building)  
Carpet Area of existing members: 351.70 Sq. Mtrs. (As per Assessment) No. of Members - 11 Members (Residential - 07Nos., Shops - 04Nos.)  
Conveyance is under process and will be Society's responsibility.  
Tender copy available at PMC Office (Trinity Architects, 337, 3rd Floor, V Mall, Asha Nagar, Thakur Complex, Kandivli (East), Mumbai - 400 101, Mob: 810860999/9619543291) with a Request Letter from interested Builder/Developer on Payment of Rs. 5,000/- (Rupees Five Thousand) by Demand Draft towards Tender Cost in favour of "Anubhav Co-Operative Housing Society Ltd."  
Date of Obtaining Tender : Monday 17/07/2023 to Friday 21/07/2023 between - 11am. to 05:00pm.  
Last Date for Submission : Saturday 22/07/2023 at PMC Office till 05:00pm.  
Duly filled Tender shall have to be deposited with EMD (Interest Free) of Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh) by way of Demand Draft in favour of "Anubhav Co-Operative Housing Society Ltd."  
Date of opening of Tender: Sunday 23/07/2023 at 11:00am. at Society's Office. (The society reserves the right to reject any or all the Tenders/Offerers without assigning any reason whatsoever, EMD will be refunded by the Society for those Builder/Developers whose Tender/Offer were rejected.)  
By Chairman/Secretary

**KIRTI INVESTMENTS LIMITED**  
CIN:   
**NOTICE TO MEMBERS - INFORMATION REGARDING 48<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OTHER AUDIO VISUAL MODE (OAVM)**  
Notice is hereby given that the Forty-Eighth (48<sup>th</sup>) Annual General Meeting ("AGM") of Kirti Investments Limited will be held on Thursday, August 10, 2023 at 02.00 p.m. through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility to transact the business as stipulated in the Notice of the AGM.  
In view of continuing COVID-19 pandemic and pursuant to General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021 and 5th May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD 1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May 2020 and 15th January, 2021, respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 48<sup>th</sup> AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue.  
The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-2023 will be available on the website of the Company at <http://www.kirtinvestments.in/investor-relations.html> and website of the stock Exchanges i.e. MSEI Limited at [www.mseil.in](http://www.mseil.in). Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The copies of the notice of 48<sup>th</sup> AGM along with Annual Report for the financial year 22-23 shall be sent to those members who request the same.  
The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all the Members of the Company to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (E-voting). Detailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of the AGM.  
If your email ID is already registered with the Company/ Depository Participant, Login details for remote e-voting and e-voting will be sent on your registered email address.  
In case you have not registered your email address with the Company/ Depository Participant, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report and Login details for remote e-voting and e-voting during the AGM:  
Members holding shares in Physical form: Send a request to MCS Share Transfer Agent Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company at [subodh.mossia@gmail.com](mailto:subodh.mossia@gmail.com) providing Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) and self attested scanned copy of PAN card for registering email address.  
Members holding shares in Demat form: Kindly contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised by DP.  
The Annual Report for FY 2022-23 and Notice of 48<sup>th</sup> AGM of the Company will be sent to all the shareholders at their registered email address in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and Listing Regulations.  
Members are requested to carefully read the notice of AGM and in particular, instruction for joining AGM, manner of casting voting through remote e-voting at the AGM.

**IIFL FINANCE**  
IIFL Finance Limited  
CIN: L67100MH1995PLC093797  
Registered Office: IIFL House, Sun Conifretech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagale Estate, Thane - 400 604  
Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654  
E-mail: [shareholders@iifl.com](mailto:shareholders@iifl.com) • Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)  
**REVISED ANNUAL REPORT FOR FY 2022-23**  
In furtherance to our Notice of 28<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") published on July 08, 2023 with respect to completion of dispatch of Notice of 28<sup>th</sup> AGM along with Annual Report for FY 2022-23 to the shareholders of the Company.  
We wish to inform that, we had inadvertently uploaded and circulated an incorrect version of the Annual Report on Stock Exchanges and Shareholders.  
The revised Annual Report is available on the Company's Website i.e. [www.iifl.com](http://www.iifl.com), website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and also on the website of Link Intime India Private Limited i.e. <https://instavote.linkintime.co.in>.  
For IIFL Finance Limited  
Sd/-  
Rupal Jain  
Company Secretary & Compliance Officer  
Place : Mumbai  
Date : July 14, 2023

**CSEB GRATUITY & PENSION FUND TRUST VIDYUT SEWA BHAWAN, DANGANIA, RAIPUR (C.G.) 492013**  
**Expression of Interest**  
Proposals are invited for appointment of investment Advisor to CSEB Gratuity & Pension Fund Trust and CSEB Provident Fund Trust. For details please visit [https://cspc.co.in/cspstl\\_tenders](https://cspc.co.in/cspstl_tenders). Last date for the receipt of proposals is 16.08.2023  
The Secretary, CSEB Gratuity & Pension Fund Trust  
0771-2574350, 2574363, 2576311.  
[csebpensiontrust@gmail.com](mailto:csebpensiontrust@gmail.com)  
**SAVE ELECTRICITY S-37746**  
**SBI Life**  
Apne liye. Apno ke liye.  
**NOTICE : CHANGE OF ADDRESS**  
This is to inform all concerned that w.e.f. 1/10/2023, our existing Pen Branch (Code-0636) will relocate as under:  
**New Address :**  
Redwood City Plaza, 2nd Floor, Gala No-204, Anthara Phata, Off. Mumbai Goa NH 17, Raigad District, Tehsil- Pen, Maharashtra -402107.  
From our present location as under  
**Old Address :**  
Revenue No. 123B, 2nd Floor, Plot No. 1,2 & 3. S. R. Complex, Opp. Raigad Bazar Dharamtar Road, Pen, Maharashtra -402107.  
Trade logo displayed above belongs to State Bank of India and is used by SBI Life under license. SBI Life Insurance Company Limited, Registered & Corporate Office: Natraj, M. V. Road & Western Express Highway Junction, Andheri (East), Mumbai - 400 069. | IRDAI Regn. No.111. CIN : L99999MH2000PLC129113 | Website : [www.sbilife.co.in](http://www.sbilife.co.in) | Email : [info@sbilife.co.in](mailto:info@sbilife.co.in)

**IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. & R. SUIT NO. 1917 OF 2015**  
Mr. Nazir Ahmed Ibrahim Qureshi  
Deleted since Deceased  
Mr. Nazir Ahmed Ibrahim Qureshi  
Aged 77 years, Occ : Retired Residing at Room No. 2, Ibrahim Haroon Bldg., Chawl No. 43 Qureshi Nagar, Kurla (E), Mumbai-400 070  
1(a) Smt. Sakina Bi Wd/o late Mr. Nazir Ahmed Qureshi, Age 67 years, Occ. Housewife residing at Room No. 2, Ibrahim Haroon Building, Chawl No. 43, Qureshi Nagar, Kurla (East), Mumbai-400070. ....Plaintiff  
Versus  
Smt. Rasheda Bi W/o A. K. Malik, Aged 45 years, Occ : Housewife, Residing at Room No. 26, Ibrahim Haroon Bldg, Chawl No. 43, Qureshi Nagar, Kurla (E), Mumbai-400 070  
....Defendant  
To,  
The Defendant abovenamed,  
WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendant praying therein that this Hon'ble Court be pleased to pass an order directing the Defendant to handover vacant and peaceful possession of the suit premises situated at Room 26, Chawl No. 43, Qureshi Nagar, Kurla (E), Mumbai-400070 and that this Hon'ble Court be pleased to direct the Defendant to pay to the Plaintiff Rs. 10800/- being arrears of rent for the period of 36 months total amount 14,400/- from 01st October 2015 to 30th September, 2015 at the rate of Rs. 300/- per month; and for such other and further reliefs, as prayed in the Plaintiff.  
YOU ARE hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of summons and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No. 9, 4th Floor, Old Building, Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai-400 002, in person or by an authorized Pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions on 21st July, 2023 at 2.45 p.m., to answer the abovenamed Plaintiff; and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce all your witnesses on that day and you are hereby required to lake notice that in default of filing the Written Statement or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you or send by your Pleader, any documents on which you intend to rely in support of your defence.  
You may obtain the copy of the said Plaintiff from Court Room No. 9 of this Court.  
Given under the seal of the Court, this 14th day of March, 2023  
Sd/-  
Additional Registrar

**PHOENIX ARC PRIVATE LIMITED POSSESSION NOTICE**  
REGISTERED OFFICE: 5TH FLOOR, DANI CORPORATE PARK, 158, C.S.T. ROAD, KALINA, SANTACRUZ (E), MUMBAI - 400098  
Whereas, the authorized officer of M/S. Phoenix ARC Pvt.Ltd.(acting as trustee of respective trusts described in table below)under the securitization and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(2) read with rule 3 of the security interest (enforcement) rules, 2002 issued demand notices to the borrowers, co-borrowers, guarantors as detailed hereunder, calling upon the respective borrowers, co-borrowers, guarantors to repay the amount mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the same. The said borrowers, co-borrowers, guarantors having failed to repay the amount, notices is hereby given to the borrowers, co-borrowers, guarantors and public in general that the authorized officer of the company has taken physical possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said act/rule 9 of the said rules on the dates mentioned alongwith. The borrowers, co-borrowers, guarantors in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/S. Phoenix ARC Pvt Ltd.(acting as trustee of respective trusts described in table below)for the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates.Details of the borrowers, co-borrowers, guarantors, properties mortgaged, name of the trust, outstanding dues, demand notices sent under section 13(2) and amounts claimed there under are given as under:  

Name and Address of the Borrower, Co-borrower, Loan Account No., Loan Amount	Details of the securities	1. Name of trust	2. Demand notice date	3. Date of possession	4. Amount due in Rs.
<b>Matrubhoomi Dairy Pvt Ltd. Through Its Managing Director Mr Ravinder Pradeep Garg At: M-102, Yashraj Park Off Ghodbunder Road, Kasar Vadavali, Thane West Maharashtra 400607 Also At: Plot No. 66 &amp; 67, Subhash Nagar, Shastri Nagar, Jaipur, Rajasthan Also At: B-1401, Raviraj Palms Prince City Complex, Near Tamil Church, Mira Bhayandar Road, Mira Road, Maharashtra-401107 Also At: Flat No. 301 &amp; 302, Shanti Garden Chs. Sec. 4, Building No. 06, Mira Road East, Maharashtra 401187 &amp; Matrubhoomi Realtech Development Limited At: M-102, Yashraj Park Off Ghodbunder Road, Kasar Vadavali, Thane West Maharashtra 400607 &amp; Mr. Pradeep R. Garg At: B-1401, Raviraj Palms Prince City Complex, Near Tamil Church, Mira Bhayandar Road, Mira Road, Maharashtra 401107 &amp; Milind Anant Jadhav At: 704 Jeevanpreet Society Tekdi Bungalow Bear Poonam Garden Opp S K Stone Mira Road East, Maharashtra -401107 &amp; Sanjay H. Biswas At: Flat No- C/504, 5 Th Floor Swayam Cus Ltd Poonam Garden Opp S K Stone Mira Road East, Maharashtra-401107 &amp; Shubhra Pradeep Garg At: B-1401, Raviraj Palms Prince City Complex, Near Tamil Church, Mira Bhayandar Road, Mira Road, Maharashtra 401107. Loan Account Number:XMORGH00065063 XMORGH00065064</b>					

  
Authorized officer: For Phoenix Arc Private Limited (Acting As Trustee Of Phoenix Trust FY18-1 Scheme G)  
Date: 15.07.2023  
For any query please contact Mr. Ratnesh Mishra (+918976619063), Mr. Anuj Bhasin (+91926417250)

**AXIS BANK LTD.**  
Registered Office: Axis Bank Limited, "Trishul", 3rd Floor, OppSamartheshwar Temple, Near Law Garden Ellishridge, Ahmedabad - 380006.  
Branch Address - Axis Bank Ltd.3 rd Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area, Mugalson Road, Airoli, Navi Mumbai - 400 708.  
**RULE 8 (1) POSSESSION NOTICE (For Immovable Property)**  
Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd, under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002( hereinafter referred as "said Act") & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (12) of the said Act, calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrowers /Guarantors /Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors in particular and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers/Co-borrowers/Guarantors/mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of Axis Bank Ltd for amounts mentioned below.  
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.  

Sr. No.	Name / Address of the Borrowers/Co-borrowers/Mortgagors/Guarantors	Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession	Description of Immovable property
1.	<b>1) RUPAL HEMANT ARYA, (Borrower/Mortgagor), 2) HEMANT NAGINDAS ARYA</b>	<b>Rs. 49014004/- (Rupees Four Crore Ninety Lakh Fourteen Thousand &amp; Four Only being the amount due as on 29.09.2022,</b> together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.	30.09.2022	11-07-2023	FLAT NO.201 AND 202, ON THE 2ND FLOOR, RUSTOM VILLA, PLOT NO 751, DR SHANTI ROAD, PARSU COLONY, 5TH ROAD, DADAR EAST, MUMBAI, MAHARASHTRA-400014. ADMEASURING 753 SQ.FT CARPET AREA EACH ALONWITH CAR PARKING RESERVE NO.11.
2.	<b>1) SUURAJ S JADHWANI, (Borrower/Mortgagor), 2) KASHISH SURAJ JADHWANI</b>	<b>Rs.1105919/- (Rupees Eleven Lakh Five Thousand Nine Hundred &amp; Nineteen Only &amp; Rs. 6689945 /- (Rupees Sixty Six Lakh Eighty Nine Thousand Nine Hundred &amp; Forty Five Only being the amount due as on 24.06.2022,</b> together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.	30.09.2022	11-07-2023	SHOP NO. B-14 IN THE "ELCO ARCADE" OF THE SOCIETY KNOWN AS ELCO ARCADE RESIDENTIAL AND NON-RESIDENTIAL PREMISES CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED SITUATED LYING AND BEING AT 84, RAMDAS NAYAK MARG, (HILL ROAD), BANDRA (WEST), MUMBAI-400050 (C.T.S. NO. F/1070, F/1071, F/1073, F/1072, F/1074 OF VILLAGE-BANDRA). AREA ADMEASURING 141 SQ. FEET CARPET AREA.

  
Date : 11-07-2023  
Place : Mumbai  
Authorized Officer, Axis Bank Ltd.

**VIJI FINANCE LIMITED**  
Regd. Off.: 11/2, Usha Ganj, Jaora Compound, Indore-452001 (M.P) Tel.: (0731) 4246092  
Email : [info@vijifinance.com](mailto:info@vijifinance.com) | Website : [www.vijifinance.com](http://www.vijifinance.com) | CIN : L65192MP1994PLC008715  
**Extract of Un-audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June 2023 (Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)**  
(Amount in Lacs except EPS)  

S. No.	Particulars	STANDALONE		CONSOLIDATED			
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended		
		30/06/23 Unaudited	30/06/22 Unaudited	31/03/23 Audited	30/06/23 Unaudited	30/06/22 Unaudited	31/03/23 Audited
1	Total Income From Operations	44.63	54.27	208.42	44.63	54.27	208.42
2	Net Profit/(+)/Loss(-) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	34.99	23.01	148.22	35.05	23.07	148.95
3	Net Profit/(+)/Loss(-) for the period before tax (after extraordinary and/or exceptional items)	34.99	23.01	148.22	35.05	23.07	148.95
4	Net Profit/(+)/ Loss(-) for the period after Tax (after extraordinary and/or exceptional items)	7.20	23.59	44.03	7.15	23.54	43.30
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	7.20	23.59	44.03	7.15	23.54	43.30
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)	825.00	825.00	825.00	825.00	825.00	825.00
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	-	-	384.92	-	-	378.74
8	Earning Per Share (of Re. 1/-each) (not annualized) (for continuing and Discontinuing operations)	(a) Basic 0.01	0.03	0.05	0.01	0.03	0.05
	(b) Diluted	0.01	0.03	0.05	0.01	0.03	0.05

  
NOTES : The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the above Results are available on the Company's website [www.vijifinance.com](http://www.vijifinance.com) and also available on the website of Stock Exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) , [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.cse-india.com](http://www.cse-india.com).  
FOR VIJI FINANCE LIMITED  
Sd/-  
Vijay Kothari (Chairman & Managing Director)  
Date : 14/07/2023  
Place : Indore  
DIN: 00172878

**onward TECHNOLOGIES**  
Your Imagination. Delivered to Perfection.  
Onward Technologies Limited  
CIN: L28920MH1991PLC062542  
Regd. Office: Sterling Center, 2<sup>nd</sup> Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018. Tel : +91 22 2492 6750  
Website : [www.onwardgroup.com](http://www.onwardgroup.com)  
Email : [investors@onwardgroup.com](mailto:investors@onwardgroup.com)  
**CORRIGENDUM TO THE ANNUAL REPORT OF ONWARD TECHNOLOGIES LIMITED FOR THE FINANCIAL YEAR 2022-2023**  
In continuation to notice of 32<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company dated 12th May 2023 which was circulated to the shareholders of the Company on 22nd June, 2023 through mail, with respect to the said notice of AGM of the Company and Annual Report for Financial Year 2022-2023, we hereby inform you that there was an inadvertent error where the company had missed to print the Corporate Governance Certificate received from the practicing company secretary on page number 88 of the Annual Report. Shareholders are requested to note that in order to rectify that, the company has added the said certificate in the annual report and the revised copy Annual Report for the financial year ended March 31, 2023 is available on the website of the Company at [www.onwardgroup.com](http://www.onwardgroup.com). Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, and National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).  
For Onward Technologies Limited  
Sd/-  
Jigar Mehta  
Managing Director  
Date: July 14, 2023  
DIN: 06829197

**Extract of Statement of Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2023**  
(₹ Crore)  

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
Total Income from Operations	1,484.60	1,646.64	1,997.35	5,739.23
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	248.86	180.65	384.11	909.61
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	248.86	180.65	504.11	1,029.61
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)	166.00	131.62	344.22	711.02
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	763.96	(361.62)	(696.95)	434.90
Paid up Equity Share Capital (net of treasury shares)	1,640.55	1,640.54	1,639.72	1,640.54
Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March				11,968.87
Net worth	13,528.52	13,093.29	11,949.46	13,093.29
Earning Per Share (₹ 10 each) (not annualised):				
Basic EPS (₹)	1.01	0.80	2.09	4.33
Diluted EPS (₹)	1.01	0.80	2.09	4.32
Debt Service Coverage Ratio (in times)	4.28	6.19	17.30	3.76
Interest Service Coverage Ratio (in times)	5.88	9.35	25.20	11.73
Debt Equity Ratio (in times)	0.43	0.46	0.18	0.46

  
**Extract of Statement of Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2023**  
(₹ Crore)  

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
Total Income from Operations	2,927.85	2,669.97	3,026.27	10,331.81
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	425.96	350.65	632.78	1,822.84
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	425.96	350.65	752.78	1,942.84
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)	290.35	282.03	554.78	1,480.12
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	793.95	290.22	(454.21)	1,520.37
Paid up Equity Share Capital (net of treasury shares)	1,640.55	1,640.54	1,639.72	1,640.54
Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March				16,988.27
Earning Per Share (₹ 10 each) (not annualised):				
Basic (₹)	1.77	1.66	3.41	9.01
Diluted (₹)	1.76	1.66	3.40	8.99

  
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results along with other items referred in Regulation 52(4) and Regulation 54 of the SEBI (LODR) Regulations, 2015 are available on [www.jsw.in](http://www.jsw.in), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).  
For and on behalf of the Board of Directors  
Prashant Jain  
Jt. Managing Director & CEO  
Date : July 14, 2023  
DIN: 01281621

**ARTEMIS**  
Artemis Electricals and Projects Limited  
CIN: L51505MH2009PLC196683  
Registered office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane 401208  
Phone - 022-26530163 Email Id - [contact@artemiselectricals.com](mailto:contact@artemiselectricals.com), Website: [www.artemiselectricals.com](http://www.artemiselectricals.com)  
**Standalone and Consolidated Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March 2023.**  
(Rs. In Lakhs)  

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
	31st March 2023	31st March 2022	31st March 2023	31st March 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	3097.92	2075.32	1192.98	5821.76
Profit before exceptional items and tax	1158.78	324.88	(402.75)	773.65
Profit before Tax	1158.78	324.88	(402.75)	773.65
Profit (Loss) for the period	891.71	243.12	(346.38)	651.27
Total Comprehensive Income for the period	892.66	243.12	(329.47)	652.22
Equity Share Capital			2510.37	2510.37
Reserve and Surplus			5105.95	4453.73
Earnings per share				
Basic	3.55	0.97	(1.38)	2.59
Diluted	3.55	0.97	(1.38)	2.59

  
Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2023 are available on the Stock Exchange web sites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and Company's website ([www.artemiselectricals.com](http://www.artemiselectricals.com)).  
Mumbai  
13th July 2023  
For Artemis Electricals and Projects Limited  
Sd/-  
SHIV KUMAR SINGH  
Whole time Director and Chief financial officer  
DIN 07203370

**JSW Energy Limited**  
CIN : L74999MH1994PLC077041  
Registered Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051  
Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: [jswel.investor@jsw.in](mailto:jswel.investor@jsw.in) Website: [www.jsw.in](http://www.jsw.in)  
**Extract of Statement of Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2023**  
(₹ Crore)  

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
Total Income from Operations	2,927.85	2,669.97		

